

v. u. AK. 1,1,7,15. H. 334. im Prakrit Çāk. Ch. 110, 4.

क्त s. u. 1. क्

क्तक (von क्त) adj. (f. क्तिका) geschlagen, getroffen: देव° vom Schicksal getroffen so v. a. unglücklich Z. d. d. m. G. 27, 58. von Personen so v. a. nichtsnutzig, verwünscht, verflucht TRIK. 3, 1, 25. HALĀ. 2, 223. Verz. d. Oxf. H. 259, a, 19. am Ende eines comp. nach dem erwünschten Personennamen GAṆARATNAM. zu P. 2, 1, 53. चारुदत्त° (so ist zu schreiben) MĀKĪH. 63, 12. राम° UTTARAR. 22, 15 (30, 7. 8). MĀLATĪM. 87, 4. SĪH. D. 162, 10. 181, 3. PRAB. 67, 15. 69, 9. 70, 12. 85, 17. देव° das erwünschte Schicksal 89, 17. — Vgl. मतङ्ग°.

क्तपुत्र adj. dessen Sohn (Söhne) getötet ist (sind) TS. 2, 4, 22, 1. 7, 4, 7, 1. ÇĀT. Ba. 12, 7, 1, 1. Vgl. पुत्रकृत PANĒAV. Ba. 8, 2, 4. 19, 3, 8.

क्तपितर ved. adj. dessen Vater getötet ist P. 5, 4, 158, Schol.

क्तभ्रातर adj. dessen Bruder getötet ist AV. 2, 32, 4.

क्तमनस् adj. muthlos TS. 2, 2, 9, 3.

क्तमातर adj. dessen Mutter getötet ist P. 5, 4, 158, Schol. AV. 2, 32, 4.

क्तमूर्ख m. ein grosser Dummkopf Kosuṭṭra. im ÇKDa.

क्तवर्चस् adj. entwürdigt, entstellt, herabgekommen AV. 4, 17, 1. 12, 2, 37.

क्तवृत्त adj. metrisch nichtsnutzig SĪH. D. 575; vgl. 220, 15. fgg.

क्तवृक्षी adj. f. deren Mann (Herr) getötet ist RV. 4, 17, 3.

क्तशेष s. u. शेष 2).

क्तस्वर adj. stimmlos Suçr. 1, 118, 13. 120, 4.

क्तस्वसर adj. dessen Schwester getötet ist AV. 2, 32, 4.

क्तौघशंस adj. dessen Hasser vernichtet sind VS. 28, 17.

क्ताधिमन्थ m. Ophthalmie Suçr. 2, 305, 2. 314, 14. VĪGBH. UTTAR. 15, 4. ÇĀRĪG. SAṆH. 4, 7, 97.

क्ताश (क्त + 2. आशा) adj. (f. श्वा) 1) der Nichts mehr zu erwarten hat, an Allem verzweifelt, verzweifelt MED. Ç. 30. Spr. (II) 4142. PRAB. 11, 1. — 2) von dem Nichts zu erwarten ist so v. a. unbarmherzig, grausam H. an. 3, 728. MED. Z. d. d. m. G. 27, 58. PRAB. 63, 9. = खल H. an. = पिप्रुन MED. = वन्ध्य ÇĀNDAR. im ÇKDa.

क्ति (von 1. क् f. 1) Schlag: पाञ्चि° mit Spr. (II) 6359 (pl.). क्ल° Gtr. 1, 12. — 2) Tötung: भ्रूण° MBH. 12, 13872. वृश्चिकसर्प° BĀĪG. P. 7, 9, 14. — 3) Vernichtung, Zerstörung, Vertreibung; Schwund: मतिमल° Spr. (II) 606. लेश° 4143. दुःख° BĀĪG. P. 11, 3, 18. मुख्यार्थ° KĪV-JĀR. 66, 4 v. u. = अयकष 2 v. u. — 4) Multiplication Journ. of the Am. Or. S. 6, 558. Comm. zu ĀNJĀBH. 2, 3. 27 u. s. w. — Vgl. ष°, पद्धति.

क्तौघस् (क्त + घौ°) adj. 1) dessen Kraft gebrochen ist MBH. 3, 15696. R. 1, 48, 29. Suçr. 2, 402, 21. — 2) m. Bez. einer Art Fieber Suçr. 2, 402, 19.

क्लु° (von 1. क्) UṆĪDIS. 3, 30. verderblich, tödtlich RV. 1, 25, 2. m. = व्याधि und शस्त्र UḒĒVAL.

क्त्या (wie eben) f. Tötung: तस्य Spr. (II) 6197. PANĒAR. 2, 7, 11. in comp. mit dem obj. P. 3, 1, 108. Vop. 26, 23. कृमिकीटवयो° M. 11, 70. प्रूद° 131. 140. JĪĒN. 3, 269. बाल° BĀĪG. P. 1, 7, 56 (mit dem Folgenden zu verbinden). 6, 16, 14. द्विप° 7, 8, 30. PANĒAR. 2, 8, 27. In der älteren Sprache auch क्त्य n. — Vgl. अनागो°, अवेर°, असि°, अक्ि°, आत्म°, गो°, दस्यु°, ब्रह्म°, भूत°, भ्रूण°, मुष्टि°, रत्नो°, वीर°, वृत्र°, शम्बर°, मुञ्ज°, सर्व°, स्त्री° (auch PANĒAR. 216, 17).

क्थ्य (wie eben) UṆĪDIS. 2, 2. m. Schlag, Wurf u. s. w. NĪA. 6, 27. RV. 4, 30, 21. 8, 56, 5. 59, 10. 10, 49, 3. 7. = विषस (diese Bed. kommt क्त zu) UḒĒVAL. — Vgl. वृत्र°.

क्थिणावराम m. N. pr. eines Dorfes Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 27, 2.

क्द्, क्दति und ंते scheissen DuĪTUP. 23, 8. erhält keinen Bindovocal KĀR. 3 aus SIDDH. K. zu P. 7, 2, 10. क्दति BĀĪG. P. 5, 5, 32. partic. क्न् geschissen AK. 3, 2, 46. H. 1495. Vgl. गोकृन्.

— उप bescheissen; s. उपक्दन.

क्दन (von क्द्) n. das Scheissen DuçĀDĪSA im ÇKDa. Suppl.

क्द् (arab.) <sup>1/30</sup> eines Zodiakalbildes, ein Grad Verz. d. B. H. No. 872. Ind. St. 2, 264. क्देश ebend. क्देशकाः Verz. d. B. H. No. 874. क्दा f. ÇKDa.

1. क्न्, क्त्ति DuĪTUP. 24, 2 (हिंसागत्योः). क्थ्यस्, क्त्तस्, व्रँत्ति P. 7, 3, 54. Vop. 9, 1. क्न्ति 3. sg. NĀIGH. 2, 14 (गतिकर्मन्). P. 2, 4, 73, Schol.

RV. 6, 29, 6. 8, 78, 3. ङक्ि P. 6, 4, 36. Vop. 9, 8. क्त्त, क्त्तना TS. PĀĪR. 3, 10. AV. 7, 77, 2. व्रन्तु P. 7, 3, 54. partic. व्रन्तु, व्रन्ती; अक्न्, क्न्, अक्न्-

नत् AIT. Ba. 4, 2. क्न्स्, अक्न्त्, अक्न्ताम् BĀĪT. 4, 41. अक्न्न् P. 7, 3, 54. ÇĀT. Ba. 2, 5, 2, 1. 4, 1, 2, 8. जर्वान P. 7, 3, 55. जर्वन्थ, जर्वन्तुस्, जर्वन्स् 6, 4,

98. Vop. 9, 10. जर्वन्त् RV. 9, 23, 7. जघन्वस् und जघ्रिवस् (ÇĀT. Ba. 1, 6, 4, 21) P. 5, 2, 68. Vop. 26, 134. क्निष्यति P. 7, 2, 70. Vop. 8, 90. 9, 10. क्त्ता ebend.

BĀĪT. 6, 51. क्त्तुम्, क्त्तवे (auch BĀĪG. P. 4, 19, 15), क्त्तवे RV. 5, 2, 10. 31, 4. क्त्वी, क्त्वी, क्त्वीय, ंक्त्य; absol. घातम् P. 7, 3, 32. 54. पाणिघातम्,

पद्घातं क्त्ति भूमिम् 3, 4, 37, Schol. med. क्त्ते, व्रते 3. pl. क्त्नीत TS. 3, 2, 9, 4. अक्त्, अक्त्त 3. pl. AV. 8, 10, 8. व्रताम् 3. pl. क्त्तत् RV. 7, 56, 22.

जिघ्रते, जिघ्रमान RV. 3, 30, 4. जघ्रे, जघ्रिरे, क्निष्यते. pass. क्न्यते, अघानि, अघानिघाताम् und अक्त्ताताम्, घानिता und क्त्ता. घानिष्यते und क्-

निष्यते, अघानिष्यत und अक्त्निष्यत P. 6, 4, 62. Vop. 24, 3. 5. BĀĪT. 1, 22. 5, 40. 15, 17. 66. 16, 9. घानिषीष्ट 19, 29. partic. क्त. Ausfall des

Wurzelvocals P. 6, 4, 37. fgg. Vop. 3, 153. Verwandlung des n in ण 8, 22. Fehlen des Bindevocals ङ KĀR. 4 aus SIDDH. K. zu P. 7, 2, 10. Ueber die Verbindung mit कपो und मनस् s. u. मनस्. 1) schlagen, treffen;

niederschlagen; tödtlich treffen, erschlagen, erliegen: वञ्चैणा क्त्वा निरूपः संसर्ग RV. 1, 103, 2. ङक्ि रत्नैसि 6, 16, 29. अक्िम् 30, 4. भेदम् 7, 33, 3. वृ-

त्रम् 58, 4. क्न्मना क्तम् 94, 12. कं क्न्: कं वसौ द्यः 1, 81, 3. वञ्चैणा 2, 17, 6. शर्वी 12, 10. दिव्येवाशनिर्जक्ि 1, 176, 3. अशन्त्येव वृत्तम् 2, 14, 2. न

क्न्यते न ज्ञीयते वेतते: 3, 59, 2. 5, 34, 7. AV. 8, 5, 13. 7, 70, 3. न वै स्त्रियं व्रत्ति ÇĀT. Ba. 11, 4, 2, 2. द्पाडेन 5, 2, 1. KĀTJ. ÇĀ. 20, 1, 40. KAUC. 47. 49.

ĀÇV. GĀRĪ. 1, 6, 8. अयत्पिपडः कर्तृभिरक्न्यमानः so v. a. gehämmert MAITRAUP. 3, 8. कशया MBH. 1, 6706. प्रपदेन 3, 15645. पदाक्न्म् (kann

auch आक्न्म् sein) 4, 704. BĀĪG. P. 1, 16, 5. जघान यत्र पादेन भातरम् R. GONR. 1, 4, 99. उरः शिरश्च ज्ञान्नि जघ्नः कर्तलेर्मुक्तुः 2, 68, 51 (66, 17 SCHL.).

उरसि क्त्तं क्त्वा ÇĀK. Ch. 98, 2. भुञ्जम् KĀTRĪS. 25, 124. खुरैर्घत्त्यो धा-

तलम् BĀĪG. P. 3, 17, 11. कर्तलेन पतत्पतंगम् Spielball 20, 36. कर्णे

कर्णमूले ऽक्न् 19, 25. अक्न्न् भूलैः प्रह्लादं सर्वमर्मसु 7, 5, 40. जघ्रे ऽष्मना-

दरम् 9, 9, 39. क्रुद्धो दत्ताभ्यां सो (नगः) ऽक्न्तत्तितम् 10, 43, 14. मा चक्षुभिः

Hir. 81, 21. पयोधरेयोरसि प्रियम् SĪH. D. 58, 21. कात्तमम्बुरुक्त्वा चक्षुषा च ÇĀC. 7, 56. मालतीपुष्पमङ्गना so v. a. abschlagen KĀTRĪS. 18, 173. घ्र-

त्यन्योऽन्यम् Böcke Spr. (II) 7356. एष त्वां शाहूलः पशुमिव क्त्वि ÇĀK.